

उल्हासनगर महानगरपालिका

आ.जा.क्र. उमपा/करवि/यु.5/451/2022

दिनांक : 29/12/2022

सादर

उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रात अस्तित्वात असलेल्या इमारती व जमिनीवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार मालमत्ता कर आकारणी करण्यात येते मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ कर देण्यास प्रथमतः पात्र व्यक्तीचे नावाची नोंद आवश्यक आहे. त्याअनुषंगाने कर आकारणी पुस्तकात मालमत्ता क्र. 35BI006458200 अन्वये नोंद असलेल्या मिळकतीकरीता कर देण्यास प्रथमतः पात्र व्यक्ती म्हणुन श्री/श्रीम. ब्रिजलाल आर/शोभा बी. आहुजा अशी नोंद आहे. मिळकतीचे एकुण क्षेत्रफळ 36 चौ.फुट. असुन सोबत करपात्र बाबींचा तपशिल (खाते उतारा) जोडला आहे.

श्री/श्रीम. प्रकाश ब्रिजलाल आहुजा/विजय ब्रिजलाल आहुजा रा- बॅरेक नं. 998 रुम नं. 1 पोरशन उल्हासनगर-3 यांनी दिनांक- 27/12/2022 रोजी (ना.सु.केंद्र. टोकन नं. 41202200022893) सादर केलेल्या अर्जान्वये संदर्भित मिळकतीसाठी प्रकाश ब्रिजलाल आहुजा/विजय ब्रिजलाल आहुजा अशी नोंद करणेसाठी कळविले आहे. सोबत खालीलप्रमाणे कागदपत्राच्या प्रति जोडल्या आहेत.

- 1) वर्ष 2021-2022 अखेर मालमत्ता कराची थकीत देणी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र.
- 2) श्री/श्रीम. शोभा ब्रिजलाल आहुजा/महेक हरेश वासवानी ऊर्फ सोनी ब्रिजलाल आहुजा (लिहून देणार) श्री/श्रीम. प्रकाश ब्रिजलाल आहुजा/विजय ब्रिजलाल आहुजा (लिहून घेणार) यांचे दरम्यान नोंदणीकृत रिलीज डिडची छायांकित (अ.क्र. 32/159 दिनांक: 21/12/2022)
- 3) नोटरी हमीपत्राची/ताबापावती प्रत (अ.क्र. 32/166 दिनांक: 21/12/2022)
- 4) दिनांक 27/12/2022 रोजीचे टाऊन दर्शन वर्तमानपत्रात प्रसिध्द केलेली नोटीस.

उपरोक्त कागदपत्रान्वये नाव हस्तांतरणाची नोंद करणेस कर निरीक्षक यांचे अहवालाकरीता सादर.

(अविनाश महाले)

लिपीक

विषयांकित प्रकरणी अर्जदार यांनी सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे मनपा कर आकारणी पुस्तकात करपात्र मालमत्ता क्र. 35BI006458200 करीता मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ कर देण्यास प्रथमतः पात्र व्यक्ती म्हणुन श्री/श्रीम. प्रकाश ब्रिजलाल आहुजा/विजय ब्रिजलाल आहुजा अशी नोंद वर्ष 2022-2023 पासुन करणेकरीता प्रस्तावित करण्यात येत आहे.

(नारायण कुडिया)

कर निरीक्षक

कर निरीक्षक यांचा अहवालानुसार प्रस्तावित

(मनोज गोकलानी)

उप कर निर्धारक व संकलक

(जेठानंद करमचंदानी)

कर निर्धारक व संकलक

Change of Name R. V. Charges	
Paid Rs.	₹ 500/-
Receipt No.	105855
Date	30/12/22
Sign	



उल्हासनगर महानगरपालिका, मालमत्ता कर विभाग
ULHASNAGAR MUNICIPAL CORPORATION, PROPERTY TAX DEPT.

मुख्य कार्यालय, तळमजला, उल्हासनगर-421 003 जिल्हा ठाणे, महाराष्ट्र
 Head Office, Ground Floor, Ulhasnagar-421 003 Dist Thane, Maharashtra
 Tel No:- 95251-2720116 /125 Ext. No. 238 Fax No:- 95251-2720104



No. UMC/TD/UNIT-5/451/2022

Token No. 41202200022893

Date- 30/12/2022

Sr. No. 35/2156

To,

SHRI. PRAKASH BRIJLAL AHUJA

SHRI. VIJAY BRIJLAL AHUJA

Bk. No. 998 Room No. 1 Portion

Ulhasnagar-3

Sub:- Mutation Of Entry as an Occupier In Respect Of Property
 Bearing Sr. No. 35/2156 Of Mpl Assessments Register

Ref:- Your Notice Dated: 27/12/2022

Sir/Madam,

Your name has been entered in place of **Brijlal R/Shobha B Ahuja** Under Ward No. 35 Property No. **35BI006458200** as a person Primarily Liable to property Tax. The Entry in the assessment book is mutated on the basis of the following documents.

1.	Cofy of sale deed & Index-II Registered With Registrar of Assurance	No: -----	Dt: -----
2.	Conveyance Deed [CD]	No: -----	Dt: -----
3.	Change of Name effected by Divisional Officer Ulhasnagar	No: -----	Dt: -----
4.	Partition deed Registered With Registrar of Assurance	No: -----	Dt: -----
5.	Gift deed Registered With Registrar of Assurance	No: -----	Dt: -----
6.	Hieriship Certificate	No: -----	Dt: -----
7.	Release deed Registered With Registrar of Assurance	No: -----	Dt: -----
8.	Will Registered With Registrar of Assurance	No: -----	Dt: -----
9.	Lease Deed Registered With Registrar of Assurance	No: -----	Dt: -----
10.	Possession Letter	No: -----	Dt: -----
11.	Indemnity bond/ Possession Letter/Affidavit	No: 32/166	Dt: 21/12/2022
12.	Objection Notice published in th News paper Namely Town Darshan	No: -----	Dt: 27/12/2022
13.	Unregistered Instrument attested by Notary Namely RELEASE DEED	No: 32/159	Dt: 21/12/2022
14.	Applicant Pratgyaptra	No: -----	Dt: -----
15.	Unregistered Instrument attested by Notary Namely AGRREMENT FOR SALE	No: -----	Dt: -----

This is Only mutation of entry for the purpose of primary Liability to tax and shall not be construed as transfer of title. Any misrepresentation of fraudulent information containet in the notice given by you would and to cancellation of without prejudice to the prosecution agains you.



Assessor & collector of Taxes
 Ulhasnagar Municipal Corporation